

31st January, 2024

To,

BSE Limited Corporate Services, Piroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001 Listing: http://listing.bseindia.com	National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400051 Listing: https://neaps.nseindia.com/NEWLISTINGCORP/
--	---

Re:

Security	BSE	NSE	ISIN
Equity Shares	532313	MAHLIFE	INE813A01018

SUB : Newspaper advertisement for transfer of unclaimed application money due for refund to the Investor Education and Protection Fund

Dear Sirs / Madam,

Pursuant to regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose newspaper advertisement published today i.e. on 31st January, 2024 in the Business Standard (English) and Sakal (Marathi) newspapers and e-newspapers for mandated transfer of application money received by companies for allotment of any securities and due for refund which has remained unclaimed and unpaid for a period of seven years, from the date it became due for payment, to the Investor Education and Protection Fund (IEPF).

Yours faithfully,
For Mahindra Lifespace Developers Limited

Bijal Parmar
Asst. Company Secretary & Compliance Officer
ACS-32339
Encl.: a/a

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO-03
 MINISTRY OF FINANCE GOVERNMENT OF INDIA,
 SECTOR 30A, NEXT TO RAGHULELA MALL,
 NEAR VASHI RAILWAY STATION, VASHI, NAVI MUMBAI-400703
RECOVERY PROCEEDING NO. 296 OF 2019

Exhibit No.

Canara Bank Vs **Certificate Holder**
Mr. Ganesh Namdev More Certificate debtor

NOTICE FOR SETTling THE SALE PROCLAMATION

To,
Mr. Ganesh Namdev More
 Having Add: At and Post Jaljke, Tal : Dindori, Dist : Nashik.

Whereas the Honble Presiding Officer has issued Recovery Certificate in O.A. No. 491 of 2017 to pay to the Applicant Bank / Financial Institution a sum of **Rs.15,40,380.00(In words Rs. Fifteen Lakhs Forty Thousand Three Hundred Eighty Only)** along with interest and cost, and

Whereas you the CDs have not paid the amount and the undersigned has attached the under-mentioned property and ordered its sale.

Therefore, you are hereby informed that the **15/03/2024** has been fixed for drawing up the proclamation of sale and settling the terms thereof, You are hereby called upon to participate in the settlement of the terms of proclamation and to bring to the notice of the undersigned any encumbrances, charges, claims or liabilities attaching to the said properties or any portion thereof.

SCHEDULE OF IMMOVABLE PROPERTY

ALL THE PIECE AND PARCEL OF THE AGRICULTURAL LAND BEARING SURVEY NO. 107 P H-0, R-80, VILLAGE JALKHEDE, TALUKA-DINDORI, DISTRICT - NASHIK, **BOUNDRIES AS UNDER TOWARDS E-GUT NO. 108, TOWARDS W- GUT NO. 105, 106, TOWARDS S-ROAD, TOWARDS-N-GUT NO. 99**

(Deepra Subramaniam)
 Recovery Officer -I
 Debts Recovery Tribunal -3

Given under my hand and the seal of the Tribunal on **05/10/2023**

SBI Address-Opposite Geeta Bhavan, Khareghat Road, Tal.& Dist.Ratnagiri, Phone No.02352-222360, Email-sbi.00467@sbi.co.in

POSSESSION NOTICE [Rule 8 (1)] (For immovable property)

Whereas, The undersigned being the Authorised Officer of State Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated: 15.07.2022 on calling upon the **Borrower Mr.Madhukar Ramchandra Kamble & Co-Borrower Mrs.Suvarna Madhukar Kamble** to repay the amount mentioned in the notices aggregating Rs.15,41,478.68/- (Rupees Fifteen Lakhs Forty One Thousand Four Hundred Seventy Eight and Paise Sixty Eight Only) Plus further interest and Charges thereon within 60 days from the date of receipt of said notice.

The Borrower/Co-borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken **Symbolic possession** of the property described herein below under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the 25th day of January 2024.

The Borrower/Co-borrower secured debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the State Bank of India Ratnagiri Branch for an amount of Rs.15,41,478.68/- (Rupees Fifteen Lakhs Forty One Thousand Four Hundred Seventy Eight and Paise Sixty Eight Only) Plus further interest and Charges thereon.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

******DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY******

Row House No.29(A1 type), "Kapadi Enclave", Khedashi GP House Property No.1384/43, Khedashi, Tal. & Dist.Ratnagiri.

Date: 25/01/2024
 Place: Ratnagiri.

Sd/-
 Authorised Officer State Bank of India

कार्यपालक अभियंता का कार्यालय
पथ निर्माण विभाग, पथ प्रमंडल, पाकुड़।
email : eercdpakur-jhr@nic.in, Phone & Fax No. 06435-220592

अल्पकालिन ई०-प्रोक्यूरमेंट सूचना
निविदा सूचना सं०- RCD /PAKUR/75/2023-24 दिनांक : 27.01.2024

1.	कार्य का नाम	पथ प्रमंडल, पाकुड़ अन्तर्गत शहरकोल से प्यादापुर से प्यादापुर पथ (पाकुड़ बाईपास) (कुल लंबाई- 6.340 कि०मी०) के निर्माण कार्य। (योजना मद्र) वित्तीय वर्ष 2023-24
2.	प्राक्कलित राशि (रु०)	रु० 30,36,81,735/- (रु० तीस करोड़ छत्तीस लाख एकासी हजार सात सौ पैंतीस मात्र)
3.	कार्य पूर्ण करने की अवधि	09 (नौ) माह
4.	ई०-निविदा प्राप्त करने की अंतिम तिथि एवं समय	19.02.2024 के पूर्वाह्न 12.00 बजे तक
5.	ई०-निविदा का वेबसाइट पर प्रकाशन की तिथि एवं समय	05.02.2024 के पूर्वाह्न 10.30 बजे से
6.	ई०-निविदा आमंत्रित करने वाले कार्यालय का नाम एवं पता	कार्यपालक अभियंता, पथ निर्माण विभाग, पथ प्रमंडल, पाकुड़।
7.	ई-प्रोक्यूरमेंट अधिकारी का सम्पर्क न०	06435-220592
8.	ई-प्रोक्यूरमेंट सेल का सम्पर्क सहायता नम्बर	0651-2401010

प्राक्कलित राशि ऋक बढ़ सकती है। विशेष जानकारी <http://jhrkhandtenders.gov.in> पर देखी जा सकती है।

कार्यपालक अभियंता, पथ प्रमंडल, पाकुड़।
PR 317292 Road(23-24)D

ASREC (India) Limited Bldg. No. 2, Unit No. 201-202A & 200-202B, G. Floor, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai-400 093.

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION - SALE OF IMMOVABLE PROPERTY
 (Under Rule 8(6) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

WHEREAS, ASREC (India) Ltd., a company incorporated under the Companies Act, 1956 is registered with Reserve Bank of India as a Securitisation and Reconstruction Company under section 3 of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act, 2002) having its Registered Office at Solitaire Corporate Park, Building No.2 - Unit No. 201-202 & 200A-200B, Ground Floor, Andheri Ghatkopar Link Road, Andheri (East), Mumbai-400 093 (hereinafter referred to as "ASREC") and secured creditors of M/s Shree Maa Construction Co.(partnership firm) and its partners/guarantors/mortgagors,2)Shri Ashok P Sangtani (partner),3) Smt Hema Ashok Sangtani (partner), 4) Shri Manish Ashok Sangtani (partner), 5) Shri Sunil Ashok Sangtani (partner) and 6) Mr. Sanmukh G.Manwani (Guarantor), 7) Mrs. Veena J. Sangtani (Guarantor), 8) Mr. Keshav K. Chandnani (Guarantor), 9) Mr. Jagdish Chandnani (Guarantor), 10) Mr. Rakesh Golani (Guarantor & mortgagor), by virtue of Deed of Assignment dated 27.10.2021, executed with original lender Nav Jeevan Co-operative Bank Ltd, whereby ASREC (India) Ltd., in its capacity as trustee of ASREC PS-04/2021-22 Trust, has acquired the financial assets of aforesaid borrowers from Nav Jeevan Co-operative Bank Ltd with all rights, title and interest together with underlying security interest under Section 5 of the SARFAESI Act, 2002. Pursuant to Assignment Agreement dated 27.10.2021, ASREC (India) Ltd., has acquired the financial assets of aforesaid borrower from Nav Jeevan Co-operative Bank Ltd with all rights, title and interest together with underlying security interest under Section 5 of the SARFAESI Act, 2002. The Authorized Officer of ASREC (India) Limited in exercise of powers conferred under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI) and Security Interest (Enforcement) Rules, 2002, had issued a demand notice dated 07.06.2022 u/s 13(12) of the said act (sent on 02.07.2022) calling upon the borrowers 1) M/s Shree Maa Construction Co. (partnership firm) and its partners/guarantors/mortgagors, 2) Shri Ashok P Sangtani (partner), 3) Smt Hema Ashok Sangtani (partner), 4) Shri Manish Ashok Sangtani (partner), 5) Shri Sunil Ashok Sangtani (partner) and 6) Mr. Sanmukh G.Manwani (Guarantor), 7) Mrs. Veena J. Sangtani (Guarantor), 8) Mr. Keshav K. Chandnani (Guarantor), 9) Mr. Jagdish Chandnani (Guarantor), 10) Mr. Rakesh Golani (Guarantor & mortgagor) within the stipulated period of 60 days. As the abovementioned Borrower/guarantors/Mortgagor having failed to pay as per the said Demand Notice dated 07.06.2022 under Sec. 13(2) in stipulated period of 60 days, the Authorized Officer of ASREC (India) Ltd. in exercise of powers conferred under Section 13(4) read with rule 8(9) Enforcement of Securities Interest Rules, 2002 took physical possession of the below mentioned properties viz. Sl. no. 1 on 03.10.2023 and Sl. no. 2 on 02.12.2022 by virtue of Section 13(4) read with section 14 of SARFAESI Act, 2002. Since the entire dues have not been cleared, Notice is hereby given to the public in general and Borrower(s) and guarantor(s) in particular that the Authorised Officer hereby intends to sell the below mentioned secured properties for recovery of dues, as per aforesaid demand u/s 13 (2) notice after giving due credit to the payment received subsequent to the said notice, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and hence the tenders/bids are invited in sealed cover for the purchase of the secured property. The properties shall be sold strictly on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "NO RECOURSE" basis under 8 & 9 of security interest (enforcement) Rules for recovery of dues detailed as follows.

Sr. No.	Description of the Secured Assets	Reserve Price (Rs. in Lakh)	E.M.D. (Rs. in Lakh)	Bid Increment (In Rs.)
1	Barrack no.1507, Room no.12-B bearing CTS No.19572/3/4 assessed under ward no.45, Khata no.219, Sr.No.45/0026, Maharashtra Valmiki nagar, VTC Road, Section 30A, Ulhasnagar-421004 areas add.252 sq. yds. in the name of Shri Rakesh Shewaram Golani Boundaries : East - Open, West - Open, South - Road, North - Road No.12-A, Bk. No.1507, Section 30A, Ulhasnagar- 421004	122.00	12.20	50,000
2	Flat no.503, 5th floor, BUA 969 set, Shivlok Apt. Near Hira Ghat 1 Thairasingh Darbar, Section 19, Ulhasnagar-421003, in the name of Shri Ashok P Sangtani Boundaries : East - Ulhasnagar-421003, West - do., South - Sheet No.28, North - U. No.28	33.15	3.32	25,000

TERMS & CONDITIONS :-
 1. The E-Auction will be held on 05.03.2024 between 10.00 A.M to 2.00 P.M WITH UNLIMITED AUTO TIME EXTENSION OF 5 MINUTES EACH, TILL THE SALE IS CONCLUDED.
 2. E-auction will be conducted under "online electronic bidding" through ASREC's approved service provider M/s. C1 INDIA PRIVATE LIMITED at website: <https://www.bankauctions.com> (web portal of M/s. C1 INDIA PRIVATE LIMITED). E-auction tender document containing online e-auction bid form, declaration, General Terms and Conditions of online e-auction sale are available in websites: www.asrecindia.co.in and www.bankauctions.com. The intending bidder shall hold a valid e-mail address. The contacts of M/s. C1 India Private Limited - Mr. Bhavik Pandya, Mobile: +91 8866682937, Help Line No. : +91-124-4302020 / 21, 22, +91-7291981124/ 25/ 26, Email: guarantee@ctindia.com, support@bankauctions.com
 3. Registration of the entitled bidders will be carried out by the service provider and the user ID or Password will be communicated to the bidders through e-mail. The bidders will be provided necessary training on e-auction free of cost. Neither ASREC nor the service provider will be responsible for any lapses/failure on the part of bidder on account of network disruptions. To ward off such incidents, bidders are advised to make all necessary arrangements such as alternative power back-up, etc.
 4. The particulars given by Authorised Officer are stated to the best of his knowledge, belief and records. Authorised Officer shall not be responsible for any error mis-statement or omission etc. The intending bidders should make their own independent enquiries regarding encumbrances, title of property put on auction and claims/rights/dues affecting the property prior to submitting their bids. The e-auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of ASREC. The property is being sold with all existing encumbrances whether known or unknown to ASREC. The Authorised Officer / Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues.
 5. The property shall not be sold below reserve price and sale is subject to confirmation of ASREC India Ltd, the secured creditor. Bids in the prescribed format given in the tender document shall be submitted to Authorised Officer of ASREC (India) Ltd., Bldg. No. 2, Unit No. 201-202 & 200A-200B, G. Floor, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai-400093 or submit through email to indranath@asrecindia.co.in. The Last date for Submission of Bid Form is 04.03.2024 upto 4.00 PM. The bid form or EMD received late for any reason whatsoever will not be entertained. Bid without EMD shall be rejected summarily.
 6. The intending purchasers / bidders are required to deposit EMD amount either through NEFT/RTGS in the Account No.: 099020110001529, with Bank of India, SSI, Andheri Branch, Name of the Account / Name of the Beneficiary: ASREC PS-04/2021-22 TRUST; IFSC Code: BKID0009090
 7. The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part of sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded in the same way. The EMD shall not bear any interest. The bidders are requested to give particulars of their bank account to facilitate quick and proper refund.
 8. The successful bidder shall immediately i.e. on the same day or not later than next working day, as the case may be, deposit 25% of the sale price (inclusive of EMD amount deposited) to the Authorised Officer and in default of such deposit, EMD shall be forfeited and the property shall be sold again.
 9. The balance amount of the sale price shall be paid on or before 15th day of confirmation of sale of the property or such extended period as may be agreed upon in writing between the secured creditor and successful bidder. In default of payment within above stipulated time period, the deposit shall be forfeited and the property shall be resold and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may be subsequently sold.
 10. The sale shall be subject to provisions of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & Security Interest (Enforcement) Rule 2002.
 11. The interested bidders can inspect the property on 23.02.2024 from 11.00 AM to 3.00 PM. Contact Details: Mr. I N Biswas - Cell No. 9163621311, 022 - 61387053, Mr. Srichand Wadhwa- Cell no.9819795177, Mr. Sharad Joshi- 022 - 61387034, Mr. Jagdish Shah - Cell No.70214 28336, 022 61387042 may be contacted for any query.
 12. The Authorised officer reserves absolute right to accept or reject any or all offers and/or modify any terms/conditions without assigning any reasons thereof.
 13. The successful bidder would bear the charges/fees payable for GST, registration, stamp duty, registration fee, incidental expenses etc. as applicable as per law.
 14. The highest bid will be subject to approval of the secured creditor.
 15. This notice, under Rule 8 (6) of Security Interest (Enforcement) Rule 2002, will also serve as 30 days' notice to the borrowers / guarantors / mortgagors for sale of secured property under SARFAESI Act and Security Interest (Enforcement) Rules on the above mentioned date if their outstanding dues are not paid in full.
 Date: 29.01.2024
 Place: Mumbai
 Authorised Officer, ASREC (India) Ltd.

FORM NO. URC-2
 Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act [Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and Rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014]

1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar of Companies at Mumbai - 100, Everest, Marine Drive, Mumbai-400002 that M/s. Delux Logistics & Packaging, a partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.

2. The principal objects of the company are as follows:
 "To carry on logistics, freight forwarding/palletisation, packaging and allied services."

3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at FF/53, Xth Central Mall, Mahavir Nagar, Kandivali (West), Mumbai - 400067.

4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6.7.8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code - 122050, within twenty-one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Dated this 31st day of January, 2024
 Name(s) of Applicant
 1. Mr. Kartik Suresh Modi: Sd/-
 2. Mrs. Prafulla Suresh Modi: Sd/-

CFMARC thoughtful regeneration

Registered Office: Block No. A/1003, West Gate, Near Ymca Club, Sur.No. 835/1+3, S. G. Highway, Makarba, Ahmedabad - 380015.
 Corporate Office: 1st Floor, Wakefield House, Spurt Road, Ballard Estate, Mumbai-400038. Email: sapna.desai@cfmarc.in, arnold.pinto@cfmarc.in
 CONTACT: 88798 90250 / 86556 23693, CIN: U67100GJ2015PTC083994

APPENDIX IV POSSESSION NOTICE (SYMBOLIC POSSESSION)

Whereas, (For Immovable Property)
 The undersigned being the undersigned being the Authorized Officer of the CFM Asset Reconstruction Pvt. Ltd. (Assignee of Parshwanath Co-op. Bank Ltd, vide an Assignment Agreement dated 17-Aug-2022 and hereinafter referred to as "CFMARC"), acting in its capacity as the trustee of CFMARC Trust -102, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act, 2002") (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule (3) of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued Demand Notices dated 18th January, 2023 calling upon the borrowers 1) Yashwant Mohan Shirwalkar (Borrower/ Mortgagor), 2) Legal Heirs Of Mohan Yashwant Shirwalkar (Co-Borrower / Mortgagor) (Deceased) A) Geeta Mohan Shirwalkar - Wife B) Yashwant Mohan Shirwalkar - Son C) Mangesh Mohan Shirwalkar - Son 3) Hanuramt Manohar Savant (Guarantor), 4) Sameer Sadanand Rane (Guarantor), to repay Rs. 1,00,55,530.40/- (Rupees One Crore Fifty Five Thousand Five Hundred and Thirty and Forty Paise only) as on 16-Jan-2023 and together with further interest plus costs, charges and expenses etc. within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 29th Of January, 2024.

The borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the CFM-ARC for a total outstanding amount of Rs. 1,00,55,530.40/- (Rupees One Crore Fifty Five Thousand Five Hundred and Thirty and Forty Paise only) as on 16-Jan-2023 and interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Residential premises having House No. 514 Area Admeasuring 735 Sq. Ft. situated at Village Shirval, Tal. Kankavali, Dist. Sindhudurg, Maharashtra.

Date: 29.01.2024, Sd/- Authorised Officer, CFM Asset Reconstruction Pvt. Ltd.
 Place: Kankavali (Acting as trustee of CFMARC Trust -102 Parshwanath Co-op. Bank)

JANASEVA SAHAKARI BANK LTD., HADAPSAR, PUNE
 LAW & RECOVERY DEPARTMENT
 PLOT NO. 14, HADAPSAR INDUSTRIAL ESTATE, HADAPSAR, PUNE 411013
 Phone No. 020-26704355, 26704403

POSSESSION NOTICE

Whereas,
 The undersigned Sachin Balkrushna Bojja being the Authorised Officer of the Janaseva Sahakari Bank Ltd., Hadapsar, Pune, Under The SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT U.S.13(12) AND IN EXERCISE OF POWERS CONFERRED UNDER SECTION 13(12) READ WITH RULE 9 OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002 issued a Demand Notice dated 01.11.2023 Under section 13 (2) calling upon the Borrower- Keshav Sound & Equipments Pvt. Ltd. its Director's & Guarantor's - 1. Mr. Mr. Gupta Keshav Lolaraknath, 2. Mr. Gupta Shyam Murari, Address:-Unit No.216, 2nd floor, Vastupuja Estate, Laxmi Nagar, Village Pahadi Goregaon(W) Mumbai- 400064, to repay the outstanding amount as of 31.08.2023 mentioned in said demand notice is Rs.6,07,01,996.81 (+) plus int. w.e.f. 01.09.2023 within 60 days from the date of receipt of the said notice

The Borrower, Co-borrower, Mortgagors, Guarantors having failed to repay the entire amount mentioned in the Undersigned has taken Symbolic Possession of the property described here in below on the following dates i.e. on 30.01.2024 as details below in exercise of powers conferred on him under sec.13(4) SARFAESI ACT. 2002. Read with rule 9 of the said rules.

The Borrower, Co-borrower, Mortgagors, Guarantors in particular and the public in general is hereby cautioned to deal with the below mentioned property without written consent of the Bank or else the said dealing will not binding on the Bank and the charge of the Janaseva Sahakari Bank Ltd Hadapsar Pune on the property mentioned below will be in tact and continued till repayment of entire amount along with interest as mentioned in the notice.

Properties Possession taken as on 30.01.2024

- Flat no.42, B block 4th floor, building known as "Sai Chayya CHS LTD", Plot no.36/37 land bearing CTS No.E/820, Ram Krishna Nagar, 4th road Khar West, Village Bandra area 59.211 Sq.mtrs Khar West Mumbai 400052.
- Flat no.303, D wing, "Palm Spring Chs" near D mart, Link road on CTS no.1406 A/3, 5 to 7.9 part Malad Taluka Borivali, Mumbai 64, Admeasuring 426 sq.ft. carpet area.
- Flat no.603 "Galaxy Classique" C 12th floor, Village Pahadi on CTS no.213 Opp.to BMC office Goregaon Mumbai 400104, admeasuring 540 sq.ft. carpet area.
- Flat no.501 A wing, "Malvani Vaishali Chs" plot no.39 Rsc 2, Malad S.no.263 Malvani Malad, Mumbai 400095, Admeasuring 610 sq.ft Carpet.
- Shop no.47, building no.a 1, "Rashmi Park Chs", old Survey no.121 MTNL road, Sheetal nagar Mira road, Dist.Thane. 401107. 180 sq.ft carpet.
- Office no 6 A, ground floor, wing b, "Divya Smruti chs ltd", opp Toyota showrooms, Chincholi Bunder, Link Road, Malad, west Mumbai 400064, owned by the Mr Ravishankar Lolarknath Gupta.

Sd/-
 (Sachin Balkrushna Bojja)
 Authorised Officer
 Janaseva Sahakari Bank Ltd. Hadapsar, Pune

Place: Mumbai
 Date : 31.01.2024

Mahindra LIFESPACES

Mahindra Lifespace Developers Limited
 Registered Office: 5th Floor, Mahindra Towers, Worli, Mumbai 400 018;
 Tel: 022- 67478600 E-mail: investormid@mahindra.com;
 Website: www.mahindralifespaces.com
 Corporate Identity Number: L45200MH1999PLC118949

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS
Sub.: Transfer of unclaimed application money due for refund to the Investor Education and Protection Fund (IEPF)

This Notice is published pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("the Rules").

Pursuant to Section 125(h) of the Act read with the Rules, the Company is mandated to transfer application monies received for allotment of any securities and due for refund which has remained unclaimed and unpaid for a period of seven years, from the date it became due for payment, to the Investor Education and Protection Fund (IEPF). The Company had through its Letter of Offer dated 27th March, 2017 read with the Abridged Letter of Offer, and Composite Application Form (CAF) offered shares on rights basis to its then existing Eligible Shareholders and received application monies for allotment of shares. The application monies received by the Company for allotment of equity shares and eligible for refund has remained unclaimed and unpaid for a period of seven years, from the date it became due for payment and therefore are required to be transferred to IEPF.

Adhering to the various requirements set out in the Rules, individual communication has simultaneously been sent by the Company to the concerned shareholders as per the contact details available with the Company and/or KFin Technologies Limited, Registrar and Share Transfer Agent for taking appropriate action. The Company has uploaded details of such applicants viz. Name and DP ID - Client ID / Folio No. and amount due for transfer to the IEPF, on its website at <https://www.mahindralifespaces.com/investor-center/?category=unpaid-unclaimed-dividend>. Applicants are requested to refer to the web-link to verify the details of the unclaimed application money due for refund and liable to be transferred to IEPF.

Please note that the due date for transfer of amounts to IEPF is 9th May 2024. All concerned shareholder(s) are requested to therefore make an application to the Company/the Company's Registrar and Share Transfer Agent preferably by 15th April, 2024 with a request for claiming refund of application money.

In case no valid claim is received by the due date, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the Rules, transfer the amount to the IEPF Authority without giving any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of such amount which has remained unclaimed and unpaid for a period of seven years, from the date it became due for payment and transferred to the IEPF Authority.

The shareholders may note that the monies transferred to the IEPF Authority can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure as prescribed in the Rules.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact at the Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited, Unit: Mahindra Lifespace Developers Ltd, Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032, Telangana at, email ID: einward.ris@kfinetech.com. Website: www.kfinetech.com, Toll Free No.: 1800-309-4001

The said Notice may be accessed on the Company's website at <https://www.mahindralifespaces.com/> and may also be accessed on the Stock Exchanges website at <https://www.bseindia.com/> and <https://www.nseindia.com/>

Place: Mumbai
 Date: 31st January, 2024

For Mahindra Lifespace Developers Limited
 Sd/-
Bijal Parmar
 Asst. Company Secretary & Compliance Officer

GILLETTE INDIA LIMITED
 CIN: L28931MH1984PLC267130
 Regd. Office : P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400099
 Tel : 91-22-2826 6000; Fax : 91-22-2826 7337; Website: in.pg.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 31ST DECEMBER 2023
 (₹ in Lakhs)

Particulars	(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
	Three Months Ended 31 st December 2023	Preceding Three Months Ended 30 th September 2023	Corresponding Three Months Ended 31 st December 2022	Six Months Ended 31 st December 2023	Corresponding Six Months Ended 31 st December 2022	Previous Year Ended 30 th June 2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1 Total Revenue from Operations	63 946	66 755	61 862	1 30 701	1 23 854	2 47 705
2 Net profit for the period (before tax and exceptional items)	13 904	12 516	10 643	26 420	22 639	47 290
3 Net profit for the period (before tax, after exceptional items)	13 904	12 516	10 643	26 420	22 639	47 290
4 Net profit for the period after tax	10 395	9 269	7 445	19 664	16 123	35 568
5 Total Comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]	11 081	9 201	7 154	20 282	15 928	35 296
6 Equity share capital (Face Value ₹ 10 per equity share)	3 259	3 259	3 259	3 259	3 259	3 259
7 Other Equity						95 627
8 Earnings per Share (Face value of ₹ 10 per equity share) (not annualised):						
a) Basic	31.91	28.44	22.85	60.35	49.48	109.15
b) Diluted	31.91	28.44	22.85	60.35	49.48	109.15

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and on Company's website (in.pg.com)

For and on behalf of the Board of Directors of Gillette India Limited
 L. V. Vaidyanathan
 Managing Director

SUVEN LIFE SCIENCES LIMITED
 Regd Office: 8-2-334, SDE Serene Chambers, 6th Floor, Road No. 5, Avenue 7, Banjara Hills, 500 034, Telangana, India.
 CIN: L24110TG1989PCL009713 Tel: 91 40 2354 1142/3311 3315 Fax: 91 40 2354 1152
 Email: investorservices@suvlen.com Website: www.suvlen.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023
 (₹ in Lakhs)

Sl. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
		Quarter Ended 31/12/2023	Quarter Ended 31/12/2022	Nine Months Ended 31/12/2023	Year Ended 31/03/2023	Quarter Ended 31/12/2023	Quarter Ended 31/12/2022	Nine Months Ended 31/12/2023	Year Ended 31/03/2023
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total income from operations	245.08	300.24	930.77	1353.92	245.08	300.24	930.77	1353.92
2	Net profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	(476.88)	(663.24)	(1234.10)	(2612.72)	(4176.49)	(5111.52)	(8599.22)	(12426.78)
3	Net profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(476.88)	(

WITHDRAWAL OF PUBLICATION DATED 06.01.2024

This is to inform that the Publication of 13(4) notice of the SARFAESI Act in respect of mortgaged Property(ies) being AN EXTENT OF 350 SQUARE YARDS OR 292.646 SQUARE METERS OF RESIDENTIAL SITE TOGETHER WITH 885 SQUARE FEET OF PLINTH AREA OF ACC REGULA SHED WITH ALL RIGHTS OF EASEMENT SITUATE IN R. S. NUMBER 391/2, OLD ASST. NUMBER 40656, NEW ASST. NUMBER 276723, BEARING DOOR NUMBER 54-13/5-10 SITUATED AT GUNADALA, VIJAYAWADA, VIJAYAWADA MUNICIPAL CORPORATION, VIJAYAWADA (EAST) DISTRICT REGISTRAR, KRISHNA DISTRICT VIJAYAWADA - 520008, ANDHRA PRADESH for loan account number HILARY/MD343907 (SRIMAHESH KONERU) published on 06.01.2024 in Newspapers BUSINESS STANDARD - HYDERABAD COVERS VIJAYAWADA - ENGLISH AND PRAJASHAKTI - VIJAYAWADA - TELUGU, stands withdrawn with immediate effect, without prejudice to the rights of the undersigned.

Sd/-
Authorized officer
Place : VIJAYAWADA DHANI LOANS AND SERVICES LIMITED

POSSESSION NOTICE DCB BANK

The undersigned being the authorized officer of the DCB Bank Ltd., under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice on below mentioned dates calling upon the borrowers (Borrower and Co-Borrower) to repay the amount mentioned in the notice as detailed below in tabular form with further interest thereon from within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and Co-Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, Co-Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 also r/w section 14(1) of the Security Interest Rules 2002 on this 29th January, 2024.

The borrower, Co-Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property (Description of the Immovable Property) and any dealings with the property will be subject to the charge of the DCB Bank Ltd., for respective amount as mentioned here below. The Borrower's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the act, in respect of time available, to redeem the secured assets.

Demand Notice Dated.	28 th October, 2023
Name of Borrower(S) and (Co-borrower(S))	MR. SYEDKHAJAHUBULLULLA HUSSAIN and MRS. FARIDA BEGUM
Loan Account Number	DBLANAR00461511/DBLANAR00430949
Total Outstanding Amount	Rs.19,96,511.41/(Rupees Nineteen Lakh Ninety Six Thousand Five Hundred Eleven and Forty One Paise Only) as on 28-10-2023.
Description Of The Immovable Property	H.NO.10-4-165, ADMEASURING AREA ABOUT 158 SQ.R. YARDS NARSAPURA, SIDDIPEET, DISTRICT SIDDIPEET, NEAR HANUMAN TEMPLE, NARSAPUR-502103 WHICH IS BOUNDED AS: TOWARDS EAST 15 FT. ROAD, TOWARDS WEST-HOUSE OF NAYEEM, TOWARDS NORTH-BUILDING OF SUTHARI SANGAM, TOWARDS SOUTH-10 FT. STREET. (The Secured Assets)"
Date: 31/01/2024. Place: -NARSAPUR	FOR DCB BANK LTD AUTHORISED OFFICER

INDIAN OVERSEAS BANK ALWAL BRANCH -0623

Plot No: 25, Main Road, Alwal, Secunderbad - 500 010.
Phone: 040-23458839 / 40, email: iob0623@iob.in

POSSESSION NOTICE (for immovable property) [(Rule 8(1))]

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Indian Overseas Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 09.11.2023, calling upon the borrowers / mortgagors / guarantors Mrs. Thota Bhargavi w/o Srinivas, H.No. 9-5-89, Near Sub Registrar Office, Champapet, Krishnaveni School, Sultawalve, Champapet, Saroomnagar, L.B. Nagar, Rangareddy Dist. (herein after referred as 'borrowers') to repay the amount mentioned in the notice being Rs.42,88,796/- as on 24/11/2023 with further interest at contractual rates and rests, charges etc till date of realization within 60 days from the date of receipt of the said notice.

(1) The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 29th day of January 2024.

(2) The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Indian Overseas Bank for an amount of Rs.42,88,796/- as on 24.11.2023 with interest thereon at contractual rates & rests as agreed, charges etc., from the aforesaid date mentioned in the demand notice till date of payment less repayments, if any, made after issuance of Demand Notice. The dues payable as on the date of taking possession is Rs. 43,52,158/- payable with further interest at contractual rates & rests, charges etc., till date of payment.

(3) The borrower's attention is invited to provisions of Sub-section (8) of the Section 13 of the Act, in respect of time available to them, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
Equitable Mortgage followed by registered memorandum of All that House bearing no 9-5-89, (PTIN no: 1030903020) together with the land admeasuring 195 sq yards having plinth area of 1200 sq ft with RCC roof, situated at Sultanwalva, Champapet village, Saroomnagar mandal, GHMC L B Nagar, Rangareddy Dist., NORTH: 6 Feet passage, SOUTH: 4 Feet passage, EAST: 30 Feet Road, WEST: 4 feet passage.

Date: 29.01.2024 Sd/- Authorised Officer
Place: Hyderabad Indian Overseas Bank

Mahindra LIFESPACES

Mahindra Lifespace Developers Limited
Registered Office: 5th Floor, Mahindra Towers, Worli, Mumbai 400 018;
Tel: 022- 67478600 E-mail: investor.mld@mahindra.com;
Website: www.mahindralifespaces.com
Corporate Identity Number: L45200MH1999PLC118949

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS Sub.: Transfer of unclaimed application money due for refund to the Investor Education and Protection Fund (IEPF)

This Notice is published pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("the Rules").

Pursuant to Section 125(h) of the Act read with the Rules, the Company is mandated to transfer application monies received for allotment of any securities and due for refund which has remained unclaimed and unpaid for a period of seven years, from the date it became due for payment, to the Investor Education and Protection Fund (IEPF). The Company had through its Letter of Offer dated 27th March, 2017 read with the Abridged Letter of Offer, and Composite Application Form (CAF) offered shares on rights basis to its then existing Eligible Shareholders and received application monies for allotment of shares. The application monies received by the Company for allotment of equity shares and eligible for refund has remained unclaimed and unpaid for a period of seven years, from the date it became due for payment and therefore are required to be transferred to IEPF.

Adhering to the various requirements set out in the Rules, individual communication has simultaneously been sent by the Company to the concerned shareholders as per the contact details available with the Company and/or KFin Technologies Limited, Registrar and Share Transfer Agent for taking appropriate action. The Company has followed details of such applicants viz. Name and DP ID - Client ID / Folio No. and amount due for transfer to the IEPF, on its website at <https://www.mahindralifespaces.com/investor-center/?category=unpaid-unclaimed-dividend>. Applicants are requested to refer to the web-link to verify the details of the unclaimed application money due for refund and liable to be transferred to IEPF.

Please note that the due date for transfer of amounts to IEPF is 9th May 2024. All concerned shareholder(s) are requested to therefore make an application to the Company/the Company's Registrar and Share Transfer Agent preferably by 15th April, 2024 with a request for claiming refund of application money.

In case no valid claim is received by the due date, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the Rules, transfer the amount to the IEPF Authority without giving any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of such amount which has remained unclaimed and unpaid for a period of seven years, from the date it became due for payment and transferred to the IEPF Authority.

The shareholders may note that the monies transferred to the IEPF Authority can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure as prescribed in the Rules.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact at the Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited, Unit: Mahindra Lifespace Developers Ltd, Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032, Telangana at, email ID: einward.ris@kfintech.com. Website: www.kfintech.com, Toll Free No.: 1800-309-4001

The said Notice may be accessed on the Company's website at <https://www.mahindralifespaces.com/> and may also be accessed on the Stock Exchanges website at <https://www.bseindia.com/> and <https://www.nseindia.com/>.

Place: Mumbai
Date: 31st January, 2024

For Mahindra Lifespace Developers Limited
Sd/-
Bijal Parmar
Asst. Company Secretary & Compliance Officer

MOTILAL OSWAL HOME LOANS**Motilal Oswal Home Finance Limited**

Regd. Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opp. Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025, CS : 8291889898
Website: www.motilalosalwahf.com, Email: hfquery@motilalosalwahf.com

DEMAND NOTICE**UNDER THE PROVISIONS OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 ("the Act") AND THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ("the Rules")**

The undersigned being the authorized officer of Motilal Oswal Home Finance Limited (MOHFL) under the Act and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the Act read with the Rule 3, issued Demand Notice(s) under Section 13(2) of the Act, calling upon the following borrower(s) to repay the amount mentioned in the respective notices within 60 days from the date of receipt of the said notice. The undersigned reasonably believes that borrower(s) is/are avoiding the service of the demand notice(s), therefore the service of notice is being effected by affixation and publication as per Rules. The contents of demand notice(s) are extracted herein below:

Sr. No.	Loan Agreement No./Name of the Borrower(s)/Co-Borrower(s)/Co-Applicant Name/Grantor Name	Date of Demand Notice and Outstanding	Description of the Immovable Property
1	LXGUN00417-180068252 / Kumba Siva Nageswararao / Kumba Bajamma/Kumba Edukondalu	11-01-2024/Rs.1075122/- (Rupees Ten Lac Seventy Five Thousand One Hundred Twenty Two Only)	D.no.357/A2b, Block No. 3, Etlapadu Village, Etlapadu Mandal, Guntur, Andhra Pradesh 522233
2	LXMOHYBH922-230638901/ LXMOHYBH922-230639119 / Mallesh Pankera / Sunetha Pankera	04-11-2023/Rs.1638904/- (Rupees Sixteen Lac Thirty Eight Thousand Nine Hundred Four Only)	Plot No. 21, Sy.No.31, Sai Krishna Nagar, Ramnathpur Bagayath Village, Under Ghmc, Uppal Circle, Medchal Malkajgiri District, Hyderabad, Telangana 500013

The borrower(s) are hereby advised to comply with the demand notice(s) and to pay the demand amount mentioned therein and hereinabove within 60 days from the date of this publication together with applicable interest, additional interest, bounce charges, cost and expenses till the date of realization of payment. The borrower(s) may note that MOHFL is a secured creditor and the loan facility availed by the Borrower(s) is a secured debt against the immovable property/properties being the secured asset(s) mortgaged by the borrower(s).

In the event borrower(s) are failed to discharge their liabilities in full within the stipulated time, MOHFL shall be entitled to exercise all the rights under Section 13(4) of the Act to take possession of the secured asset(s) including but not limited to transfer the same by way of sale or by invoking any other remedy available under the Act and the Rules hereunder and realize payment. MOHFL is also empowered to ATTACH AND/OR SEAL the secured asset(s) before enforcing the right to sale or transfer. Subsequent to the Sale of the secured asset(s), MOHFL also has a right to initiate separate legal proceedings to recover the balance dues, in case the value of the mortgaged properties is insufficient to cover the dues payable to the MOHFL. This remedy is in addition and independent of all the other remedies available to MOHFL under any other law.

The attention of the borrower(s) is invited to Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets and further to Section 13(13) of the Act, whereby the borrower(s) are restrained/prohibited from disposing of or dealing with the secured asset(s) or transferring by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secured asset(s), without prior written consent of MOHFL and non-compliance with the above is an offence punishable under Section 29 of the said Act. The copy of the demand notice is available with the undersigned and the borrower(s) may, if they so desire, can collect the same from the undersigned on any working day during normal office hours.

Sd/-
Authorized Officer,
Date :31.01.2024 (Motilal Oswal Home Finance Limited)

SUVEN LIFE SCIENCES LIMITED

Regd Office: 8-2-334, SDE Serene Chambers, 6th Floor, Road No. 5, Avenue 7, Banjara Hills, 500 034, Telangana, India.
CIN: L24110TG1989PLC009713 Tel: 91 40 2354 1142/ 3311/ 3315 Fax: 91 40 2354 1152
Email: investorservices@suvlen.com Website: www.suvlen.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

(₹ in Lakhs)

Sl. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
		Quarter Ended 31/12/2023	Quarter Ended 31/12/2022	Nine Months Ended 31/12/2023	Year Ended 31/03/2023	Quarter Ended 31/12/2023	Quarter Ended 31/12/2022	Nine Months Ended 31/12/2022	Year Ended 31/03/2023
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total income from operations	245.08	300.24	930.77	1353.92	245.08	300.24	930.77	1353.92
2	Net profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	(476.88)	(663.24)	(1234.10)	(2612.72)	(4176.49)	(5111.52)	(8599.22)	(12426.78)
3	Net profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(476.88)	(663.24)	(488.44)	(2012.72)	(4176.49)	(5111.52)	(7853.56)	(11826.78)
4	Net profit for the period After tax (after exceptional and/or extraordinary items)	(476.88)	(663.24)	(488.44)	(2012.72)	(4176.49)	(5111.52)	(7853.56)	(11826.78)
5	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(472.13)	(667.00)	(474.20)	(1993.73)	(4171.74)	(5115.28)	(7839.32)	(11807.79)
6	Equity share capital	2180.74	2180.74	2180.74	2180.74	2180.74	2180.74	2180.74	2180.74
7	Other Equity (Excluding Revaluation Reserve) as shown in the audited balance sheet.			83163.71				35351.19	
8	Earnings Per Share (of Rs.1.00/- each)								
	1. Basic	-0.22	-0.35	-0.22	-1.13	-1.92	-2.90	-3.60	-6.63
	2. Diluted	-0.22	-0.35	-0.22	-1.13	-1.92	-2.90	-3.60	-6.63
		(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(annualised)	(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(annualised)

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the stock exchanges(s) and the listed entity. (www.bseindia.com and www.nseindia.com) and company's website www.suvlen.com.

Place : Hyderabad
Date : January 30, 2024

For SUVEN LIFE SCIENCES LTD

VENKAT JASTI
Chairman & CEO
DIN: 00278028

HDFC BANK

Branch: Fourth Floor, Krishe Sapphire, MSR Block, Hitech City Main Road, Madhapur, Hyderabad - 500081, CIN L65920MH1994PLC080618 Website: www.hdfcbank.com

DEMAND NOTICE

Under Section 13 (2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Whereas the undersigned being the Authorised Officer of HDFC Bank Limited (erstwhile HDFC Limited) having amalgamated with HDFC Bank Limited by virtue of a Scheme of Amalgamation approved by Hon'ble NCLT-Mumbai vide order dated 17th March 2023 (HDFC) under Securitisation and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notices under Section 13 (2) of the said Act, calling upon the Borrower(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s) listed hereunder, to pay the amounts mentioned in the respective Demand Notices, within 60 days from the date of the respective Notices, as per details given below. The undersigned have, caused these Notices to be pasted on the premises of the last known respective addresses of the said Borrower(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s). Copies of the said Notices are available with the undersigned, and the said Borrower(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s), may, if they so desire, collect the respective copy from the undersigned on any working day during normal office hours.

In connection with the above, Notice is hereby given, once again, to the said Borrower(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s) to pay to HDFC, within 60 days from the date of publication of this Notice, the amounts indicated hereinbelow in their respective names, together with further interest @ 18% p.a. as detailed in the said Demand Notices from the respective dates mentioned below in column (c) till the date of payment and / or realisation, read with the loan agreement and other documents/writings, if any, executed by the said Borrower(s). As security for due repayment of the loan, the following Secured Asset(s) have been mortgaged to HDFC by the said Borrower (s) respectively.

Borrower(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s) attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured asset/s.

Sl. No.	Name of Borrower(s) / Legal Heir(s) and Legal Representative(s)	Total Outstanding Dues	Date of Demand Notice	Description of Secured Asset(s) / Immovable Property (ies)
(a)	(b)	(c)	(d)	(e)
1	Mr. Bommu Praveen (Borrower) and Mrs. Bommu Bharathi (Co-Borrower)	Rs. 2,74,55,646/- (Rupees Two Crore Seventy Four Lakhs Fifty Five Thousand Six Hundred and Forty Six Only) as on 31-OCT-2023*	01-DEC-2023	All that the House bearing Municipal No.8-2-293/82/L/80-A, (PTIN No.1100840821), (Consisting of Ground, First and Second Floors) on Plot No. 80-A, Forming part of Survey No.403/1 (Old) New 120 of Shaikpet Village and 102/1 of Hakeempet Village, admeasuring 600 Square Yards, or equivalent to 501.62 Square Meters, having built up area of 6435 Square feet or 597.83 Square meters, in the Layout of Sri. Venkateswara Co-Operative House Building Society, Situated at Road No. 12, M.L.A's Quarters, Banjara Hills, Hyderabad, Telangana, and bounded by: NORTH: Plot No.80-A, SOUTH: 50'-0" Wide Road, EAST: Plot No.81-A, WEST: Plot No.79-A.
2	Mr Chary Jakkaju Jithendra (Borrower) and Mrs. Akkinapally Sindhuja (Co-Borrower)	Rs. 50,10,932/- (Rupees Fifty Lakhs Ten Thousand Nine Hundred and Thirty Two Only) as on 31-OCT-2023*	01-DEC-2023	All that the House on OPEN PLOT Nos. 9 and 10 (Part) in Sy.No. 188/1 of Shyamampet Jagir Revenue Village, to an extent of 123.58 Sq. Yards equivalent to 103.32 Sq. Meters situated at Shyamampet Jagir Village, Kazipet Mandal, Warangal Urban Dist. Said property covered in the limits of Greater Warangal Municipal Corporation, Revenue and Registration District Warangal, and it is in the Jurisdiction of the Joint Sub-Registrar, Warangal R.O. (Urban), and it is bounded by: NORTH: Remaining Part Plot No. 9 and 10 (Part) of Vendor Sold To Gade Yamini, SOUTH: 30'-00" Wide Road; East: 24'-00" Wide Road; West: Plot No. 10 (Part);
3	Mr Chinthalapally Praveen Kumar Reddy (Borrower)	Rs. 38,84,085/- (Rupees Thirty Eight Lakhs Eighty Four Thousand and Eighty Five Only) as on 31-OCT-2023*	01-DEC-2023	All that piece and parcel of the House on Plot No.17 Middle Part, admeasuring 189 Sq. Yards or 158.02 Sq. Mtrs., and having plinth area of 1165 Sq. Feet or 107.30 Sq. Mtrs. in Survey No.122, situated at ALMASQUIDA VILLAGE, Balapur Mandal, Ranga Reddy District, Under Badangpet Nagar Panchayat, and bounded by: NORTH: Part of Plot No.17 Northern Part, SOUTH: Part of Plot No.17 Southern Part, EAST: 20' Wide Road; WEST: Neighbours Land;
4	Mr Gummadri Vasu (Borrower)	Rs.17,65,133/- (Rupees Seventeen Lakhs Sixty Five Thousand and One Hundred and Thirty Three Only) as on 31-OCT-2023*	01-DEC-2023	All that the Flat bearing No.303 in Third Floor of "SAI KRISHNA RESIDENCY" having a built-up area of 1000 Sq.Feet or 92.90 Sq. Mtrs. and a Car Parking slot bearing No.5, admeasuring 120 Sq.Feet, along with an undivided share of land admeasuring 25 Sq.Yards, out of total land area admeasuring 750 Sq.yards, on Plots bearing No.230-A, 230-B (Part), 229-B and 229-C Part, in Survey No.372, situated at NIZAMPET VILLAGE and G.P., Quthbullapur Mandal, Ranga Reddy District and bounded as follows: NORTH: Corridor, SOUTH: Open to Sky, EAST: Open to Sky, WEST: Open to Sky.
5	Mr Katta Thirumalesh Goud (Borrower) and Mrs. Katta Jyothi (Co-Borrower)	Rs. 32,79,251/- (Rupees Thirty Two Lakhs Seventy Nine Thousand Two Hundred and Fifty One Only) as on 31-OCT-2023*	01-DEC-2023	All that piece and parcel of the House on Plot No.7 Southern Part and 19 Northern Part, admeasuring 74 Sq. Yards each, total admeasuring 148 Sq. Yards or 123.74 Sq Mts., and having plinth area of 1280 Sq. Feet with R.C.C. Roof in Survey Nos.146 and 147, Situated at Adjoining Gayathri Nagar in Sahenagar Kalan Village, Hayathnagar Revenue Mandal, Rangareddy District under Ward No.5, Block No.2 of G.H.M.C., L.B.Nagar Circle-III A, Registration Sub-District, Vanashalipuram and bounded by: NORTH: Plot No.7 Northern Part, SOUTH: Plot No.19 Southern Part, EAST: Plot Nos.10 & 18, WEST: 25 Ft Wide Road;
6	Dr Surya P Potharaju (Borrower)	Rs. 12,89,215/- (Rupees Twelve Lakhs Eighty Nine Thousand Two Hundred and Fifteen Only) as on 31-OCT-2023*	01-DEC-2023	All that Duplex house in Plot No. 191 admeasuring 200 Sq. Yds. or 167.2 Sq. Mtrs. With built up area 1646 Sft or 152.92 Sq. Mtrs. in "Prajay Virgin County", situated in Sy.Nos. 27, 28, 29, 30, 31 & 32 at Bagh Malkhal Village, Maheshwarmandal, R.R. District bounded by: NORTH: Plot No. 192, SOUTH: Plot No. 190, EAST: Plot No. 168, WEST: Road.

*with further interest @ 18% p.a. as applicable, incidental expenses, costs, charges etc. incurred till the date of payment and / or realization. If the said Borrowers shall fail to make payment to HDFC as aforesaid, the above Secured Asset(s) / Immovable Property(ies) under Section 13 (4) of the said Act and the applicable Rules entirely at the risk of the said Borrower(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s) as to the costs and consequences. The said Borrower (s) / Legal Heir(s) / Legal Representative(s) are prohibited under the said Act to transfer the aforesaid Secured Asset(s) / Immovable Property(ies), whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of HDFC. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the Act or Rules made thereunder shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

Date: 30-01-2024
Place: Hyderabad
Regd. Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai- 400020

For HDFC Bank Limited
Sd/-
Authorised Officer

Markets,
Insight Out

Markets,
Monday to Saturday

To book your copy,
sms reachbs
to 57575 or
email order@bmail.in

Business Standard
Insight Out

